


जिल्हा परिषद सातारा
कृषी विभाग
माहितीचा अधिकार
अधिनियम-२००५

अधिनियमातील कलम ४-ब (१) नुसार
१ ते १७ कलमांची माहिती
सन २०२३-२४
माहे-जुलै - २०२३



सन्माननीय कृषी समिती सदस्य यांची नांवे

| अ. क्र. | तालुका | मतदार गट क्रमांक व नांव | जागेचा प्रकार/आरक्षण (राखीव जागा) | मा.सदस्य यांचे नांव व पत्ता |
|---------|----------|-------------------------|--------------------------------------|--|
| १ | कोरेगांव | | | जि.प.पदाधिकारी यांची मुदत संपलेने दिनांक २१/३/२०२२ पासून प्रशासक राजवट लागू आहे. |
| २ | पाटण | | | |
| ३ | वाई | | | |
| ४ | सातारा | | | |
| ५ | कराड | | | |
| ६ | पाटण | | | |
| ७ | खंडाळा | | | |
| ८ | कराड | | | |
| ९ | कराड | | | |
| १० | पाटण | | | |

विषय समित्यांसंबंधीचा तपशिल

| अ. क्र. | विषय समितीचे नांव | सदस्य संख्या | विषय समितीचे अध्यक्ष | सचिव | सभांबाबतचा तपशिल |
|------------|----------------------|-----------------|----------------------|---|--|
| १ | कृषी समिती | - | प्रशासक | श्री.विजय शंकर माईनकर कृषि विकास अधिकारी | जि.प.पदाधिकारी यांची मुदत संपलेने दिनांक २१/३/२०२२ पासून प्रशासक राजवट लागू आहे. |

कृषी समितीची कार्य व कर्तव्ये

| अ.क्र. | कार्य व कर्तव्ये |
|--------|---|
| १ | योजनांवर व विकास कामांवर नियंत्रण ठेवणे |
| २ | अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींवर नियंत्रण ठेवणे |
| ३ | योजनांच्या कामांचा आढावा घेणे |
| ४ | जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या स्थावर मालमत्तेचे नियंत्रण व अधिका-यांकडून विकास काम करून घेणे. |
| ५ | सभापती यांनी पदग्रहण केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली अधिका-यांकडून किंवा कर्मचा-यांकडून कोणतीही माहिती विवरणपत्र हिशोब किंवा अहवाल मागविणे |

कृषी समितीच्या कामासंबंधी तपशिल

**कृषी समितीच्या मासिक सभेमध्ये दरमहा येणारे विषय
कृषी समितीस प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार-रक्कम
विभागाकडील योजनांचा तपशिल**

| विषय समितीचे नांव | विषय समितीच्या मासिक सभेमध्ये येणारे विषय | प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार | शेरा |
|-------------------|---|-----------------------------------|------|
| कृषी समिती | १) जि.प.निधी योजनांसंदर्भात अंमलबजावणी धोरण ठरविण २) कृषी विभागाकडील मासिक जमा/खर्च लेखे यास मंजूरी देणे ३) कृषी विभागाकडील लेखा विषयक नोंदवहयांची दर तीन महिन्यांनी माहिती घेणे ४) दरवर्षीच्या लेखा परिक्षणाचे प्रथम अनुपालन अहवालास मान्यता देणे | | |
| | ५) महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडील शासन निर्णय, परिपत्रकांनुसार कार्यवाही करणेबाबत सूचित करणे | | |

कृषी विभागाकडील योजनांची सक्षिप्त टिप्पणी

| अ.क्र. | योजनेचे नांव | कार्यवाहीची माहिती |
|--------|------------------------------|--|
| १ | जिल्हा परिषद सेस योजना | <p>१) शेतक-यांसाठी विविध शेती विषयक वैयक्तिक लाभांच्या योजना राबविणे व थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने पात्र लाभार्थ्यांना अनुदान देणे. (ताडपत्री, पाईप, विद्यूत पंप, कोळपे, बियाणे, रोटाहेटर, कृषि यांत्रिकीकरण, मधुमक्षिका पालन, प्रकाश/भासगांड सापळे, मुरघास साठवणूक बँग, स्प्रेपंप इत्यादी)</p> <p>२) बायोगॅस संयंत्रांसाठी जिल्हा परिषद निधीमधून पुरक अनुदान देणे.</p> <p>३) शेतक-यांसाठी विविध प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणे.</p> <p>४) कृषि विषयक माहितीचा प्रसार व प्रचार करणे, कृषि प्रदर्शनामध्ये कृषि विषयक माहिती/तंत्रज्ञानाचे सादरीकरण करणे.</p> <p>५) सेंद्रीय शेतीचा प्रचार व प्रसार करणे, शेतक-यांना पुरस्कार देऊन गोरव करणे.</p> |
| २ | हस्तांतरीत योजना | राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम |
| ३ | अभिकरण योजना | <p>१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना</p> <p>२) जिल्हा विकास योजना</p> <p>३) बिरसा मुंडा कृषि क्रांति योजना</p> |
| ४ | कृषि निविष्टांचे गुणनियंत्रण | रासायनिक खते, बियाणे, किटकनाशके गुणनियंत्रण करणे |

४ (ब) (२) अधिकारी यांचे अधिकार व कर्तव्ये
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती लेखा संहिता १९६८ (नियम-४) खालील प्रशासकीय अधिकार

| अ. क्र. | अधिकाराचे स्वरूप | ज्या अधिका-याकडे अधिकार सोपविण्यात आले आहेत तो प्राधिकारी/प्राधिकरण | अंदाजीत अनावर्ती खर्च | |
|------------|--|--|-----------------------|------------------------|
| १ | २ | ३ | ४ | ५ |
| | | जिल्हा परिषद | | न्युनतम मर्यादा |
| भाग-१ | कामे किंवा विकास योजना यांच्या संबंधातील प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचे अधिकार | मुख्य कार्यकारी अधिकारी/अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी | १५,००,००१ | ५०,००,००० |
| | | अध्यक्ष, स्थायी समिती | २०,००,००१ | २५,००,००० |
| | | विषय समिती सभापती | २०,००,००१ | २३,००,००० |
| | | स्थायी समिती | २५,००,००० | ५०,००,००० |
| | | जिल्हा परिषद | ५०,००,००० | संपूर्ण अधिकार |
| | | जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख | ३,००,००१/- | १५,००,००० पर्यंत |
| भाग-२ | कामे किंवा विकास योजना यांच्या संबंधातील तांत्रिक मान्यता देण्याबाबतचे अधिकार | मुख्य कार्यकारी अधिकारी/अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी | | ५०,००,००० पर्यंत |
| | | कृषी विकास अधिकारी | ५,००,००१ | १०,००,००० पर्यंत |

टिप:- (१) या स्तरावर दिलेल्या मान्यतेची माहिती पुढील विषय समितीस/स्थायी समितीस पंचायत समितीच्या बैठकीत अवलोकनार्थ सादर करणे अनिवार्य राहिल.

(२) प्रत्येक तिमाही बैठकीत जिल्हा परिषद विभागांनी तिमाहीत केलेल्या कार्यवाहीचा

आढावा दर्शविणारा अहवाल समितीच्या बैठकीत सादर करावा.

(३) अनुदानाची बांधकामे व योजना यांच्याशी सुसंगती यांची माहिती अहवालात प्रामुख्याने दयावी.

अधिकारी/कर्मचा-यांकडे सोपविलेली जबाबदारी

| अ.क्र. | कार्यासनाचे नांव | संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे नांव | पदनाम | सोपविणेत आलेले कामकाज |
|--------|------------------|-------------------------------------|--|---|
| १ | | श्री.विजय शंकर माईनकर | कृषी विकास अधिकारी | कृषी विभागाकडून राबविण्यात येणा-या सर्व योजनांवर नियंत्रण ठेवणे, अधिकारी, कर्मचारी यांचे सेवा विषयक व प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवणे. |
| २ | | श्री.अनिल बाबासाहेब काळे | जिल्हा कृषी अधिकारी (साप्र) अतिरिक्त कार्यभार | कृषी विभागाकडील आस्थापना विषयक संपूर्ण कामकाज, तांत्रिक कामकाजावर सनियंत्रण ठेवणे. |
| ३ | | श्री.अनिल बाबासाहेब काळे | जिल्हा कृषी अधिकारी (विघ्यो) अतिरिक्त कार्यभार | अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी विकास घटक कार्यक्रमांतर्गत योजनांची अंमलबजावणी करणे. |
| ४ | | श्री.दत्तात्रेय बाबुराव येळे | मोहिम अधिकारी | रासायनिक खते, बियाणे, किटकनाशके गुणनियंत्रण करणे. |
| ५ | | श्री.रविंद्र मारुती शेळकंदे | सहाय्यक प्रशासन अधिकारी | शासनाकडून प्राप्त आदेश, परिपत्रका प्रमाणे कार्यालयीन कामकाज करणे. तसेच ठरवून दिलेल्या आस्थापना बाबींची कर्मचा-यांकडून कार्यवाही करून घेणे. कार्यालय प्रमुखांकडून वेळोवेळी दिलेले कामकाज करणे. |
| ६ | | श्रीमती संयोगिता शशिकांत खराडे | कनिष्ठ प्रशासन अधिकारी | शासनाकडून प्राप्त आदेश, परिपत्रका प्रमाणे कार्यालयीन कामकाज करणे. तसेच ठरवून दिलेल्या आस्थापना बाबींची कर्मचा-यांकडून कार्यवाही करून घेणे. कार्यालय प्रमुखांकडून वेळोवेळी दिलेले कामकाज करणे. |
| ७ | | रिक्त | सहाय्यक लेखाधिकारी | -- |
| ८ | लेखा | श्री.अनिल मुरलीधर गोरे | वरिष्ठ सहाय्यक लेखा | लेखा विषयक संपूर्ण कामकाज, लेखा परिक्षण अहवाल पूर्तता संनियंत्रण करणे. |
| ९ | प्रशासन, भांडार | श्री.शिवाजी प्रतापराव तुपे | वरिष्ठ सहाय्यक प्रशा. | प्रशासन कार्यासनाकडील संपूर्ण कामकाज. |
| १० | सधन-१ | श्रीमती एल.एस.डांगे | वरिष्ठ सहाय्यक प्रशा. | जिल्हा परिषद सेस योजनेचे संपूर्ण कामकाज. |
| ११ | तंत्र-२ | श्री.सावता भिकु गायकवाड | कनिष्ठ सहाय्यक लेखा | राष्ट्रीय बायोगॅस कार्यक्रम व गुणनियंत्रण कामकाज. |

| | | | | |
|----|---------------------|-------------------------|-----------------------|--|
| | | | | |
| १२ | | रिक्त | कनिष्ठ सहाय्यक प्रशा. | |
| १३ | आस्थापना-१ | श्रीम.माधुरी संजय कदम | कनिष्ठ सहाय्यक प्रशा. | अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी आस्थापना विषयक संपूर्ण कामकाज. |
| १४ | बारनिशी/ आस्था-२ | श्रीम.शितल नितिन चव्हाण | कनिष्ठ सहाय्यक प्रशा. | कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी कृषि यांचे आस्थापना विषयक संपूर्ण कामकाज, आवक- जावक बारनिशी कार्यासनाचे संपूर्ण कामकाज, अभिलेख वर्गीकरण कक्षाशी संबंधित संपूर्ण कामकाज. |
| १५ | सधन-२ | श्रीम.शितल नितिन चव्हाण | कनिष्ठ सहाय्यक प्रशा. | डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना संपूर्ण कामकाज विरसा मुँडा कृषि क्रांति योजनेचे संपूर्ण कामकाज. (अतिरिक्त कार्यभार) |
| १६ | | श्री.किशोर विलास वाघोले | वाहनचालक | वाहन चालक पदाची संपूर्ण जबाबदारी. |
| १७ | | श्री.संजय आनंदराव जाधव | परिचर | परिचर संवर्गासाठी नेमूण दिलेले कामकाज. |
| १८ | | श्री.गणेश सज्जन टोपे | परिचर | परिचर संवर्गासाठी नेमूण दिलेले कामकाज. |

ब (३) निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती, तसेच पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व प्रणाली.

| अ. क्र. | कामाचे स्वरूप | प्रत्येक स्तरावर करावयाची कार्यवाही | | | | | |
|------------|--|--|--|---|---|--|--------------------|
| | | कनिष्ठ सहाय्यक | वरिष्ठ सहाय्यक | सहा./कनि.प्रशा.अधि./स.ले.अ. /कृषि अधिकारी/मोहिम अधिकारी/जि.कृषि.अधि.(सा) जि.कृ.अ.(वि.घ.यो.)/मोहिम अधिकारी | खाते प्रमुख | मु.ले.वि.अ./ अति.मु.का.अ./ मु.का.अ. | अध्यक्ष/ सभापती |
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
| १ | जि.प. सर्वसाधारण सभा/विशेष सभा/स्थायी समिती सभा/कृषि समिती सभा | प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार नियम, शासन निर्णय, परिपत्रके विचारात घेऊन नस्ती सादर करणे. | क.स./व.स.यांनी सादर केलेप्रमाणे प्रथम निरीक्षण करून नियम शासन निर्णय, परिपत्रके विचारात घेऊन स्वतःचे मत नमूद करणे. | क.स./व.स. यांनी सादर केलेप्रमाणे स.प्र.अ/क.प्र.अ./ कृषि अधिकारी जि.कृ.अ/ (स.सा./वि.घ.यो.) यांनी मांडलेली मते विचारात घेऊन अधिकार कक्षेनुसार निर्णय देणे अथवा शिफारस करणे. | खाते प्रमुखांनी केलेल्या शिफारसीनुसार व अधिकार कक्षेनुसार अंतिम निर्णय देणे शिफारस करणे. | खाते प्रमुखांनी व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या शिफारसीनुसार अधिकार कक्षेतील प्रस्तावांवर अंतिम निर्णय देणे. | |

| | | | | | | |
|---|-------------------|---|---|--|--|--|
| २ | कर्मचारी भरती | <p>संवर्गातील रिक्त पदे/सामाजिक आरक्षण, सेवा प्रवेश नियम व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले निर्णय, परिपत्रके विचारात घेऊन सेवा योजना कार्यालय, अदिवासी प्रकल्प कार्यालय, घोडेगांव, जिल्हा सैनिक बोर्ड यांचेकडून यादी मागविणे, जाहिरात देणे, तसेच प्राप्त झालेल्या यादीतील उमेदवारांच्या लेखी परिक्षा व मुलाखती घेणे, निवड यादी तयार करणे संदर्भात नस्ती सादर करणे.</p> <p>मा. अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिलेल्या निवड यादीप्रमाणे नेमणूकीची कार्यवाही करणेबाबत नस्ती सादर करणे.</p> | | | | |
| ३ | कर्मचारी पदोन्नती | <p>संवर्गातील रिक्त पदे/ सामाजिक आरक्षण, सेवाप्रवेश नियम, कर्मचारी जेष्ठता यादी, पात्र कर्मचाऱ्यांचे मागील ५ वर्षांचे गोपनिय अभिलेख, शेरे पत्रकावर नोंदवून गठीत समिती सदस्यांची शिफारस घेऊन व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले निर्णय, परिपत्रके विचारात घेऊन नस्ती सादर करणे</p> | <p>रिक्त पदे, सामाजिक आरक्षण, सेवा प्रवेश नियम व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले निर्णय परिपत्रके व पात्र कर्मचाऱ्यांचे मागील ५ वर्षांचे गोपनिय अभिलेख, शेरे पत्रकावर नोंदवून गठीत समिती सदस्यांची शिफारस विचारात घेऊन क.स./व.स. यांनी सादर केलेल्या नस्तीचे पर्यवेक्षण करणे व स्वतःचे मत नमूद करणे.</p> | <p>रिक्त पदांच्या तक्त्यानुसार नेमणूकीचे ठिकाण निश्चितीबाबत शिफारस करणे व नस्ती मा. मु. का. अ. यांचेकडे सादर करणे.</p> | <p>खाते प्रमुखांनी केलेल्या शिफारशी साप्रवि ने दिलेले अभिप्राय व रिक्त पदांच्या तक्त्याचे अवलोकन करून आवश्यक असल्यास उमेदवारांच्या नेमणूकीच्या ठिकाणात बदल करून नेमणूका देणे</p> | |

| | | | | | |
|---|-------------------------------|---|--|---|---|
| | | | | | |
| ४ | सर्वसाधारण बदल्या | प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार नियम,शासननिर्णय,परिपत्रके विचारात घेऊन नस्ती सादर करणे | क.स./व.स. यांनी सादर केले प्रमाणे प्रथम निरीक्षण करून नियम शासननिर्णय,परिपत्रके विचारात घेऊन स्वतःचे मत नमूद करणे | क.स./व.स. यांनी सादर केलेप्रमाणे अधिक्षक व कक्ष अधिकारी यांनी मांडलेली मते विचारात घेऊन अधिकार कक्षेनुसार निर्णय देणे अथवा शिफारस करणे. | खातेप्रमुखांनी केलल्या शिफारसीनुसार व साप्रवि ने दिलेले अभिप्राय विचारात घेऊन अधिकार कक्षेनुसार अंतिम निर्णय देणे अथवा शिफारस करणे. |
| ५ | सेवानिवृत्ती प्रकरणे | प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार नियम,शासननिर्णय,परिपत्रके विचारात घेऊन नस्ती सादर करणे | क.स./व.स.यांनी सादर केले प्रमाणे प्रथम निरीक्षण करून नियम,शासननिर्णय,परिपत्रके विचारात घेऊन स्वतःचे मत नमूद करणे. | क.स./व.स.यांनी सादर केले प्रमाणे अधिक्षक यांनी मांडलेली मते विचारात घेऊन अधिकार कक्षेनुसार निर्णय देणे अथवा शिफारस करणे. | |
| ६ | गटविमा | प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार नियम,शासननिर्णय,परिपत्रके विचारात घेऊन नस्ती सादर करणे. | क.स./व.स. यांनी सादर केले प्रमाणे प्रथम निरीक्षण करून नियम शासननिर्णय,परिपत्रके विचारात घेऊन स्वतःचे मत नमूद करणे. | क.स. /व.स.यांनी सादर केलेप्रमाणे व अधिक्षक यांनी मांडलेली मते विचारात घेऊन अधिकार कक्षेनुसार निर्णय देणे अथवा शिफारस करणे. | खातेप्रमुखांनी केलेल्या शिफारसी नुसार व अधिकार कक्षेनुसार अंतिम निर्णय देणे शिफारस करणे. |
| ७ | वैद्यकीय देयके प्रतिपूर्ती | प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार नियम,शासननिर्णय,परिपत्रके विचारात घेऊन नस्ती सादर करणे. | क.स./व.स. यांनी सादर केले प्रमाणे प्रथम निरीक्षण करून नियम शासननिर्णय,परिपत्रके विचारात घेऊन स्वतःचे मत नमूद करणे. | क.स. /व.स.यांनी सादर केलेप्रमाणे व अधिक्षक यांनी मांडलेली मते विचारात घेऊन अधिकार कक्षेनुसार निर्णय देणे अथवा शिफारस करणे. | खातेप्रमुखांनी केलेल्या शिफारसी नुसार व अधिकार कक्षेनुसार अंतिम निर्णय देणे शिफारस करणे. |
| ८ | सुधारित सेवांतर्गत | अंतिम जेष्ठता यादीनुसार कर्मचाऱ्यांचे मागील ५ वर्षांचे गोपनीय अभिलेख शेरे | शासनाने वेळोवेळी निर्गत केलेले निर्णय,परिपत्रके विचारात घेऊन | निर्णय देणे अथवा शिफारस करणे. | |

| | | | | | | |
|----|--|--|---|---|---|--|
| | आश्वासित प्रगती योजना पदोन्नती योजना/५५ वर्ष पुर्णविलोकन | पत्रकावर नोंदवून, गठित समिती सदस्यांची शिफारस घेऊन शासनाने वेळोवेळी निर्गत केलेले निर्णय, परिपत्रके विचारात घेऊन नस्ती सादर करणे | कर्मचाऱ्यांचे मागील ५ वर्षांचे गोपनीय अभिलेख शेरे पत्रकावर नोंदवून गठित समिती सदस्यांची शिफारस घेऊन क.स./व.स. यांनी सादर केलेल्या नस्तीचे प्रथम निरीक्षण करून स्वतःचे मत नमूद करणे. | | | |
| ९ | चौकशी | प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार नियम, शासननिर्णय, परिपत्रके विचारात घेऊन नस्ती सादर करणे. | क.स./व.स. यांनी सादर केले प्रमाणे प्रथम निरीक्षण करून नियम शासननिर्णय, परिपत्रके विचारात घेऊन स्वतःचे मत नमूद करणे. | | | |
| १० | कृषि विभागाकडील योजना | प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार नियम, शासननिर्णय, परिपत्रके विचारात घेऊन नस्ती सादर करणे. | क.स./व.स. यांनी सादर केले प्रमाणे प्रथम निरीक्षण करून नियम शासननिर्णय, परिपत्रके विचारात घेऊन स्वतःचे मत नमूद करणे. | कृषि अधिकारी /जि.कृ.अ./ मोहिम अधिकारी यांनी मांडलेली मते विचारात घेऊन अधिकार कक्षेनुसार निर्णय देणे अथवा शिफारस करणे. | खाते प्रमुखांनी केलेल्या शिफारसी नुसार व अधिकार कक्षेनुसार अंतिम निर्णय देणे शिफारस करणे. | खाते प्रमुखांनी व मा.अति. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या शिफारसीनुसार अधिकार कक्षेतील प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देणे. |

४ ब (४) स्वतःची कार्य पार पाडण्यासाठी त्यांच्याकडून ठरविणेत आलेली मानके

| अ.क्र. | अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे पदनाम | करावयाची कार्यवाही | कालावधी | शेरा |
|--------|----------------------------------|--|------------------------|------|
| १ | कृषि विकास अधिकारी | अधिकार कक्षेनुसार निर्णय घेणे आणि शिफारस करणे. | ३ दिवस | |
| २ | जिल्हा कृषि अधिकारी (साप्र.) | अधिकार कक्षेनुसार निर्णय घेणे आणि शिफारस करणे. | ३ दिवस | |
| ३ | जिल्हा कृषि अधिकारी (वि.घ.यो.) | अधिकार कक्षेनुसार निर्णय घेणे आणि शिफारस करणे. | ३ दिवस | |
| ४ | मोहिम अधिकारी | अधिकार कक्षेनुसार निर्णय घेणे आणि शिफारस करणे. | ३ दिवस | |
| ५ | सहाय्यक प्रशासन अधिकारी | प्रस्तावाचे शासन नियम,निर्णय,परिपत्रके यांना अधिन राहून पर्यवेक्षण करून स्वतःचे मत नोंदविणे. | ३ दिवस | |
| ६ | सहाय्यक लेखाधिकारी | प्रस्तावाचे शासन नियम,निर्णय,परिपत्रके यांना अधिन राहून पर्यवेक्षण करून स्वतःचे मत नोंदविणे. | ३ दिवस | |
| ७ | कनिष्ठ प्रशासन अधिकारी | प्रस्तावाचे शासन नियम,निर्णय,परिपत्रके यांना अधिन राहून पर्यवेक्षण करून स्वतःचे मत नोंदविणे. | ३ दिवस | |
| ८ | कृषि अधिकारी | १)प्रस्तावाचे शासन नियम,निर्णय,परिपत्रके यांना अधिन राहून पर्यवेक्षण करून स्वतःचे मत नोंदविणे २) परवाने देणे. | १५ दिवस ४५ दिवस | |
| ९ | विस्तार अधिकारी (कृषि) | १)प्रस्तावाचे शासन नियम,निर्णय,परिपत्रके यांना अधिन राहून पर्यवेक्षण करून स्वतःचे मत नोंदविणे. | १५ दिवस | |
| १० | वरिष्ठ सहाय्यक / कनिष्ठ सहाय्यक | प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार नियम,शासन निर्णय, परिपत्रके विचारात घेऊन नस्ती सादर करणे. | ३० दिवस | |

४ ब (५) त्यांच्याकडे असलेले किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेले किंवा त्यांची कार्य पार पाडण्यासाठी त्यांच्या कर्मचारी वर्गाकडून वापरण्यात येणारे नियम,विनियम,सूचना,नियमपुस्तिका आणि अभिलेख

| अ.क्र. | आस्थापना विषयक बाबी | विभागाच्या कामकाजासाठी उपयोगात आणले जाणारे कायदे,नियम इ. |
|--------|--|--|
| १ | कृषि समिती सभा | महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चे कलम ७८ नुसार कृषि समितीचे कामकाज व वेळोवेळी शासनाकडून निर्गमित झालेले शासननिर्णय व परिपत्रके |
| २ | विभागाकडील सर्व योजना | वेळोवेळी शासनाकडून निर्गत झालेले शासननिर्णय, परिपत्रके व मार्गदर्शक सूचना |
| ३ | कर्मचारी भरती | महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवा प्रवेश)नियम १९६७, महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम १९८१ व वेळोवेळी शासनाकडून निर्गमित झालेले शासननिर्णय,परिपत्रके |
| ४ | कर्मचारी पदोन्नती | महाराष्ट्र नागरी सेवा नियम (रजा,वेतन,अंशराशीकरण,भविष्यनिर्वाह निधी,निवृत्तीवेतन,सेवाशर्ती) इ. |
| ५ | आस्थापनाविषयक कामकाज | महाराष्ट्र नागरी सेवा(स्वीयेतर सेवा,पदग्रहण कालावधी,निलंबन इ.) नियम १९८१ व वेळोवेळी शासनाकडून निर्गमित झालेले शासननिर्णय,परिपत्रके |
| ६ | कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रस्ताव | महाराष्ट्र नागरी सेवा(स्वीयेतर सेवा,पदग्रहण कालावधी,निलंबन इ.) नियम १९८१ व वेळोवेळी शासनाकडून निर्गमित झालेले शासननिर्णय,परिपत्रके |
| ७ | सेवानिवृत्ती प्रकरणे | महाराष्ट्र नागरी सेवा(निवृत्तीवेतन) नियम १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा(सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम १९८१ व वेळोवेळी शासनाकडून निर्गमित झालेले शासननिर्णय,परिपत्रके |
| ८ | गटविमा योजना प्रस्ताव | वेळोवेळी शासनाकडून निर्गमित झालेले शासननिर्णय,परिपत्रके |
| ९ | वैद्यकीय प्रतिपूर्ति बिले प्रस्ताव | महाराष्ट्र वैद्यकीय परिचर्या नियम १९६१,१९७१ व वेळोवेळी शासनाकडून निर्गमित झालेले शासननिर्णय,परिपत्रके |
| १० | खातेनिहाय चौकशी/स्वीयेतर सेवा/निलंबन,पदग्रहण कालावधी | महाराष्ट्र नागरी सेवा(स्वीयेतर सेवा,पदग्रहण कालावधी,निलंबन इ.) नियम १९८१,महाराष्ट्र जिल्हा परिषद (शिस्त व अपील) नियम १९६४ व वेळोवेळी शासनाकडून निर्गत झालेले शासननिर्णय,परिपत्रके |
| ११ | वेतन | महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१,महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती)नियम १९८१ व वेळोवेळी शासनाकडून निर्गमित झालेले शासननिर्णय,परिपत्रके |
| १२ | रजा | महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१,महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती)नियम १९८१ व वेळोवेळी शासनाकडून निर्गमित झालेले शासननिर्णय,परिपत्रके |
| १३ | भविष्य निवाह निधीतून रक्कम काढणे,अग्रीम मंजूर करणे | महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निवाह निधी नियम १९९८, वेळोवेळी शासनाकडून निर्गमित झालेले शासननिर्णय,परिपत्रके |
| १४ | अंदाजपत्रक | महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती लेखा संहिता नियम १९६८,महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती (निधीचे पुनर्विनियोजन) नियम १९७१, जिल्हा परिषद आकस्मिक खर्चाचे नियम |

४ ब (६) त्यांच्याकडे असलेल्या किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण

| अ.क्र. | कर्मचाऱ्याचे नाव व कार्यासन | हुद्दा | ताब्यात असलेली कागदपत्रे अभिलेख |
|--------|---|--------------------------|---|
| १ | श्री.ए.एम.गोरे (लेखा) | वरिष्ठ सहाय्यक (लेखा) | संबंधित विषयाच्या नियमांची पुस्तके,स्थायी आदेश संचिका |
| २ | श्री.एस.पी.तुपे (भांडार) | वरिष्ठ सहाय्यक (प्रशासन) | संबंधित विषयाच्या नियमांची पुस्तके,स्थायी आदेश संचिका |
| ३ | श्रीम.एल.एस.डांगे (सधन-१) | वरिष्ठ सहाय्यक (प्रशासन) | संबंधित विषयाच्या नियमांची पुस्तके,स्थायी आदेश संचिका |
| ४ | श्री.एस.बी.गायकवाड (तंत्र-२) | कनिष्ठ सहाय्यक (लेखा) | संबंधित विषयाच्या नियमांची पुस्तके,स्थायी आदेश संचिका |
| ५ | श्रीम.एम.एस.कदम (आस्थापना) | कनिष्ठ सहाय्यक (प्रशासन) | संबंधित विषयाच्या नियमांची पुस्तके,स्थायी आदेश संचिका |
| ६ | श्रीम.एस.एन.चव्हाण (आस्था-२) (आवक-जावक) | कनिष्ठ सहाय्यक (प्रशासन) | संबंधित विषयाच्या नियमांची पुस्तके,स्थायी आदेश संचिका |
| ७ | रिक्त | कनिष्ठ सहाय्यक (प्रशासन) | |
| ८ | रिक्त | कनिष्ठ सहाय्यक (प्रशासन) | |

४ ब (७) आपले धोरण तयार करण्याच्या किंवा त्यांची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात, लोकांशी विचार विनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदने केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशील

| अ.क्र. | कामाचे स्वरूप | मान्यतेची कक्षा (संबंधित विषय/स्थायी समिती किंवा जिल्हा परिषद सभा) | सल्लामसलतीचे स्वरूप |
|--------|---|---|---|
| १ | जिल्हा निधी मधून खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना | १) जिल्हा निधीमधून खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे, योजना तयार करणे, योजनेचे निकष व अटी तयार करून राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता देणे. २) विभागांमार्फत असणाऱ्या तरतुदीचे पुनर्विनियोजन करणेस मान्यता | कृषि समिती सभा/जिल्हा परिषद (सर्वसाधारण) सभा व जिल्हा परिषद अध्यक्ष यांचेशी चर्चा करणेत येते. |

४ ब (८) आपला एक भाग म्हणून किंवा सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी म्हणून घटित केलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तींच्या मिळून बसलेल्या मंडळांचे, परिषदांचे, समित्यांचे आणि अन्य निकायाचे विवरण आणि त्या मंडळाच्या, परिषदांच्या, समित्यांच्या आणि अन्य निकायांच्या बैठकी लोकांसाठी खुल्या आहेत किंवा कसे किंवा अशा बैठकींची कार्यवृत्ते जैनतेला पाहावयास मिळण्याजोगी आहेत किंवा कसे याबाबतचे विवरण

| अ.क्र. | सभाची नावे | सदस्य संख्या (पदसिध्द सदस्यांसह) | सर्वसामान्य नागरीकांसाठी सभा खुली असते का | सभेचा कार्यवृत्तांत कोणाला उपलब्ध असतो. | सर्व सामान्यांना कार्यवृत्तांत उपलब्ध असतो का |
|--------|------------|-------------------------------------|--|---|---|
| १ | कृषि समिती | १० | जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील कलम १११ (१२) व (१३) नुसार जिल्हा परिषदा व पंचायत समित्या सभा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुल्या असतील परंतु सदरची तरतूद विषय समित्यांसाठी लागू नाही. तथापि सर्वसामान्यांना कार्यवृत्तांत उपलब्ध करून देणेत येतो. | | |

४ ब (९) अधिकारी व कर्मचाऱ्यांची निर्देशिका (नावे,पत्ते,दुरध्वनी क्रमांक,वेतनश्रेणी,मासिक वेतन)

४ ब (१०) प्रत्येक अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला मिळणारे मासिक वेतन,तसेच प्राधिकरणाच्या विनिमयांमध्ये तरतूद केल्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची पद्धती शासन नियम व वेळोवेळी देण्यात येणारे शासन निर्णयानुसार

| अ.क्र. | अधिकारी/कर्मचारी नाव | पदनाम | दूरध्वनी क्रमांक | रुजू दिनांक | मासिक वेतन (बँड पे- ग्रेड पे) |
|--------|--------------------------------|---------------------------------|--------------------------------|-------------|----------------------------------|
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
| १ | श्री.विजय शंकर माईनकर | कृषी विकास अधिकारी | ०२१६२-२३४१८६ | २०/८/२०२१ | ११७६००/- |
| २ | रिक्त | जिल्हा कृषी अधिकारी (साप्र) | Email adozpsatara@gmail.com | -- | -- |
| ३ | रिक्त | जिल्हा कृषी अधिकारी (विघ्यो) | | -- | -- |
| ४ | श्री.दत्तात्रय बाबुराव येळे | मोहिम अधिकारी | | १७/८/२०२० | ८७४९२/- |
| ५ | श्री.रविंद्र मारुती शेळकंदे | सहाय्यक प्रशासन अधिकारी | | १०/६/२०१९ | ९२६३७/- |
| ६ | श्रीमती संयोगिता शशिकांत खराडे | कनिष्ठ प्रशासन अधिकारी | | १३/९/२०२१ | ६५४४२ |
| ७ | रिक्त | सहाय्यक लेखाधिकारी | | -- | -- |
| ८ | श्री.अनिल मुरलीधर गोरे | वरिष्ठ सहाय्यक लेखा | | १६/१२/२०१४ | ६९५४१ |
| ९ | श्री.शिवाजी प्रतापराव तुपे | वरिष्ठ सहाय्यक प्रशा. | | ७/८/२०२० | ८७३४५ |
| १० | श्रीम. लता सुनिल डांगे | वरिष्ठ सहाय्यक प्रशा. | | ०३/०७/२०२३ | |
| ११ | श्री.सावता भिकु गायकवाड | कनिष्ठ सहाय्यक लेखा | | १/९/२०२० | ५५९२२ |
| १२ | रिक्त | कनिष्ठ सहाय्यक प्रशा. | | -- | -- |
| १३ | श्रीम.माधुरी संजय कदम | कनिष्ठ सहाय्यक प्रशा. | | १/११/२०२० | ४२०९८ |
| १४ | श्रीम.शितल नितिन चव्हाण | कनिष्ठ सहाय्यक प्रशा. | | १/७/२०२१ | ४०२५९ |
| १५ | रिक्त | कनिष्ठ सहाय्यक प्रशा. | | -- | -- |
| १६ | श्री.किशोर विलास वाघोले | वाहनचालक | | १/७/२०१९ | ५००८१ |
| १७ | श्री.संजय आनंदराव जाधव | परिचर | | १/२/२०२२ | ३२५७३ |
| १८ | श्री.गणेश सज्जन टोपे | परिचर | | १/७/२०१८ | ३९९७७ |

४ ब (११) सर्व योजनांचा तपशील, प्रस्तावित खर्च दर्शविणारा आपल्या प्रत्येक अभिकरणाला नेमून दिलेला अर्थसंकल्प आणि संवितरित केलेल्या रक्कमा

अनुदानावर आधारीत कार्यक्रमांची माहिती उपलब्ध अनुदान व लाभार्थी संख्येसह दयावी (सन २०२३-२०२४)

| अ.क्र. | कार्यक्रमाचे नाव | निवडण्यात येणाऱ्या लाभार्थीची संख्या | सर्वसाधारणपणे उपलब्ध होणारे अनुदान | प्रति लाभार्थी अनुदानाची मर्यादा |
|--------|--|--------------------------------------|------------------------------------|---|
| १ | विशेष घटक योजना (अनु.जाती उपाययोजना) | ३२० | १५०.०० लक्ष | नविन विहीर २,५०,०००/- जुनी विहीर दुरुस्ती ५०,०००/- इनवेल बोअर्टिंग-२०,०००/-, विद्युत पंपसंच-२०,०००/-, वीज जोडणी आकार-१०,०००/-, शेततळे अस्तरीकरण-१,००,०००/-, सूक्ष्म सिंचन संच-५०,०००/-चे मर्यादेत. |
| २ | आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजना (ओटीएसपी) | १५ | १०.०० लक्ष | नविन विहीर २,५०,०००/- जुनी विहीर दुरुस्ती ५०,०००/- इनवेल बोअर्टिंग-२०,०००/-, विद्युत पंपसंच-२०,०००/-, वीज जोडणी आकार-१०,०००/-, शेततळे अस्तरीकरण-१,००,०००/-, सूक्ष्म सिंचन संच-५०,०००/-, डिझेल इंजिन -२०,०००/-, पाईप-३०,०००/-, परसबाग-५००/-चे मर्यादेत |
| ३ | राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम | २५० | ४०.०० लक्ष | संयंत्रांच्या आकारमानानुसार सर्वसाधारण ९८००/- ते ५२८००/- अनु.जाती १७,०००/- ७०,४००/- |
| ४ | जिल्हा परिषद निधी योजना (वैयक्तिक लाभाच्या योजना) | | २०६.५४ | जि.प.ठराव समिती सभा दि-०६/०६/२०२२ मधील ठराव क्र.४१ अन्वये निश्चित केलेल्या अनुदान मर्यादेनुसार लागू |

**४ ब (१२) अर्थसहाय्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची रीत तसेच वाटप केलेल्या रक्कमा आणि अशा कार्यक्रमांच्या लाभाधिकाऱ्यांचा
तपशील**

कृषि विभागाला देण्यात येणारी जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नातील आणि शासन निधीतील रक्कम खर्च (मार्च २०२३ अखेर)

| अ.क्र. | विभागाचे नाव | लेखाशीर्ष | मंजूर तरतूद | झालेला खर्च | शेरा (खर्चाची बाब) |
|--------|-------------------|-----------|-------------|-------------|------------------------|
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
| १ | कृषि विभाग | जि.प.निधी | २८९.०० लक्ष | --- | कार्यवाही प्रगती पथावर |
| | | शासन निधी | २९८.०० लक्ष | --- | कार्यवाही प्रगती पथावर |

४ ब (१३) ज्या व्यक्तींना सवलती, परवाने किंवा प्राधिकारपत्रे दिलेली आहेत अशा व्यक्तींचा तपशील

| अ.क्र. | परवाना/सवलत देण्यासंबंधीचा विषय | परवाना देण्यास सक्षम अधिकारी | परवाना /सवलत देण्याचे निकष |
|--------|------------------------------------|---------------------------------|--|
| १ | | | कृषि विभागाकडून कोणतेही परवाने दिले जात नाहीत. |

**४ ब (१४) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्यास उपलब्ध असलेल्या किंवा त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या संबंधातील तपशील
(लिखीत स्वरूपात,फ्लॉपी,वेबसाईट,टेप,फिल्म,सीडी,इतर)**

| अ.क्र. | माहितीचा प्रकार | कोणत्या नमुन्यात उपलब्ध आहे | माहिती देण्यास सक्षम अधिकारी |
|--------|---------------------------------|-----------------------------|-------------------------------|
| १ | २ | ३ | ४ |
| १ | शासन नियम,शासन निर्णय,परिपत्रके | लिखित स्वरूपात | संबंधित शासकीय माहिती अधिकारी |
| | | वेबसाईट | |

४ ब (१५) माहिती मिळविण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा तपशील तसेच सार्वजनिक वापरासाठी चालविण्यात येत असलेल्या ग्रंथालयाच्या किंवा वाचनालयाच्या कामकाजाच्या वेळांचा तपशील.

| अ.क्र. | सुविधेचा प्रकार | वेळ | माहिती मिळविण्यासाठी संपर्क व्यक्ती | तक्रार निवारणासाठी संपर्क अधिकारी |
|--------|--|----------------------------|---|--|
| १ | कार्यालय आवारात फलकाच्या स्वरूपात माहिती | कार्यालयीन वेळेत | -- | संबंधित विभागाचे विभाग प्रमुख |
| २ | लिखित कागदपत्रांचे स्वरूप | कार्यालयीन वेळेत | सहाय्यक प्रशासन अधिकारी कनिष्ठ प्रशासन अधिकारी | संबंधित विभागाचे विभाग प्रमुख |
| ३ | चौकशी कक्ष | कार्यालयीन वेळेत | चौकशी कक्षात नेमलेल्या व्यक्ती | संबंधित विभागाचे विभाग प्रमुख |
| ४ | संबंधित कार्यालयात लिखित स्वरूपात माहिती | कार्यालयीन वेळेत | सहाय्यक प्रशासन अधिकारी कनिष्ठ प्रशासन अधिकारी | संबंधित विभागाचे विभाग प्रमुख |
| ५ | ग्रंथालय | कार्यालयीन वेळेत | --- | संबंधित विभागाचे विभाग प्रमुख |
| ६ | समक्ष | दु.३.३० ते ५ वाजेपर्यंत | | श्री. विजय शंकर माईनकर कषि विकास अधिकारी जिल्हा परिषद सातारा |

ब (१६) जन माहिती अधिकाऱ्यांची नावे, पदनाम,दुरध्वनी, कार्यालय इ.

| अ.क्र. | सहाय्यक जनमाहिती अधिकारी | जन माहिती अधिकारी | प्रथम अपिलीय प्राधिकारी |
|--------|--|---|---|
| १ | श्री.आर.एम.शेळकंदे, सहा.प्रशा.अधिकारी कृषि विभाग, जिल्हा परिषद सातारा | श्री.अनिल बाबासाहेब काळे प्रभारी जिल्हा कृषि अधिकारी (सा.प्र.) | श्री.विजय शंकर माईनकर कृषि विकास अधिकारी ०२१६२-२३४१८६ |
| २ | ०२१६२-२३४१८६ | ०२१६२-२३४१८६ | |
| ३ | Email adozpsatara@gmail.com | | |

४ ब (१७) विहित करण्यात येईल अशी इतर माहिती.

माहितीचा अधिकार : अधिनियम २००५

महत्वाचे मुददे ३ कलम १ (३) नुसार कलम ४(१),५(१) व (२), कलम १२,१३,१५,१६,२४,२७ व २८ मधील तरतुदी दि-५/६/२००५ पासून लागू

| अ.क्र. | अधिनियमातील तरतूद | जि.प.स्तरावर करावयाची कार्यवाही |
|--------|---|---|
| १ | ४(१) नुसार कार्यालयीन कागदपत्र तालिकाबद्द करणे | कृषि विभागामार्फत सविस्तर परिपत्रक जारी करणे, नस्ती पृष्ठ, टिपणी विभाजक पत्रव्यवहार या पद्धतीने तयार करून अनुक्रमणिकेसह तयार करणेबाबत सविस्तर सूचना देणे. |
| २ | कलम ४(ब) नुसार १७ बाबींवरील माहिती प्रसिद्ध करणे | कृषि विभागाने पुस्तिकेच्या स्वरूपात माहिती तयार करणे. |
| ३ | कलम ५ नुसार १५ जुन २००५ पासून १०० दिवसात (२५ सप्टें पर्यंत) शासकीय माहिती अधिकारी आणि सहाय्यक माहिती अधिकारी यांची नावे जाहिर करणे. | सर्व गटविकास अधिकारी यांना परिपत्रकाव्दरे सूचना देणे जिल्हा परिषद कृषि विभागासमोर माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची नावे, पत्ते, दूरध्वनी क्रमांक लिहिणे. कार्यालयीन वेबसाईटवर १ ते १७ बाबींची सर्व माहिती प्रसिद्ध करणे. |

२) उर्वरित तरतूदी १२ ऑक्टोबर २००५ पासून अंमलात आणण्यास सुरुवात झाली आहे.

**कृषि विकास अधिकारी
जिल्हा परिषद सातारा**

अर्ज दिनांक :-

सातारा जिल्हा परिषद, सातारा (कृषि विभाग)

जिल्हा परिषद सेस योजनांतर्गत साहित्य खरेदीस पुर्वसंमतीसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना

सन २०२३-२४

| |
|------------|
| लाभार्थीचा |
| स्टॅम्प |
| साईज |
| फोटो |

प्रति,
गट विकास अधिकारी,
पंचायत समिती -----

- १) लाभारकाचे पुर्ण नांव :- -----
 २) संपर्ण पत्ता व संपर्क दूरध्वनी क्र. :- -----
 ३) सामाजिक वर्गवारी :- खुला / अ.जा.
 ४) लाभार्थी दारीद्रय रेषेखालील कुटुंबातील आहे/नाही. :- होय / नाही.
 ५) लाभार्थीचा आधारकार्ड क्रमांक :- -----
 ६) मागणी साहित्याचा तपशिल/नाव :- -----
 ७) लाभार्थीचे स्वतःचे नांवे असणारे शेत जमिनीचे क्षेत्र :- ---हेक्टर(बागायत ----हे. जिरायत---हे)
 ८) लाभार्थी अपेंग आहे/नाही :- होय / नाही
 ९) लाभार्थी कडील सिंचन सुविधा :-विहीर/कॅनॉल/पाझर तलाव/नदी/इतर

- १०) लाभार्थीकडे असणारे सिंचन साहित्य :- विद्युत पंपसंच / इंजिन
- ११) लाभार्थी कडे असणारी अवजारे :- ट्रॅक्टर / पॉवर टिलर / रोटाव्हेटर / पल्टीनांगर
- १२) लाभार्थी कडे असणारी जनावरे संख्या :-
- १३) लाभार्थीकडे विद्युत कनेक्शन आहे/नाही :- असल्यास- थ्रीफेज / सिंगल फेज **अथवा** नाही
- १४) लाभार्थीचे बँक खात्याचा तपशिल

| बँकेचे नांव | शाखा | खाते क्रमांक | आयएफएससी कोड |
|-------------|------|--------------|--------------|
| | | | |

मी प्रतिज्ञापुर्वक निवेदन करतो/करते की, अर्जात वर नमुद केलेली माहीती खरी असून मागणी केलेले सदरचे साहित्य खुल्या बाजारातून खरेदी करण्यास मी तयार आहे. तरी माझी सदर बाबीसाठी निवड होऊन मला पुर्वसंमती मिळावी हि विनंती. पुर्वसंमती मिळाल्या नंतर साहित्य खरेदी करून विहीत कागदपत्रे पुर्वसंमतीच्या पत्रात नमुद केलेल्या विहीत कालावधीत पंचायत समिती कार्यालयास सादर करण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी राहील. तसेच विहीत कालावधीमध्ये साहित्य खरेदी केले नाही अथवा कागदपत्रे सादर केली नाहीत तर सदर बाबीसाठी माझी निवड रद्द होऊन अनुदान मिळणेसाठी माझा कोणताही हक्क राहणार नाही.

अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे(आवश्यक ठीकाणी बरोबर अशी खुण करावी)

- १) विहीत नमुन्यातील अर्ज स्टॅम्प साईज फोटोग्राफसह
- २) आधार कार्डची झेरॉक्स
- ३) खाते उतारा
- ४) बँक पासबुकच्या पहील्या पानाची छायाप्रत
- ५) लाभार्थी कडे सिंचन सुविधेचा पुरावा उदा. ७/१२ वर विहीरपड नोंद, कॅनॉल/तलाव/उपसा सिंचन/ओढा/नदीचे पाणी उचलणेसाठीच्या उप अभियंता यांच्या परवान्याची झेरॉक्स. (पाईप, विद्युत पंपसंच, इंजिन चे लाभासाठी)
- ६) महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे नजीकच्या काळातील शेतीपंपासाठीचे लाईट बिलाची झेरॉक्स (पाईप व विद्युत पंपसंचाच्या लाभासाठी)
- ७) पशुवैद्यकीय अधिकारी यांचा पशुधन उपलब्धतेचा दाखला(कडबाकुद्दी यंत्र बाबीसाठी)

- ८) ट्रॅक्टरचे आरसी बुक छायाप्रत(ट्रॅक्टरचलीत औजारांसाठी)
- ९) मागणी साहित्याचे कोटेशन
- १०) छोटे कुटुंब बाबत स्वयंघोषणापत्र

(अर्जदाराची सही/अंगठा)

लाभार्थीचे हमीपत्र

मी, श्री/श्रीमती _____ राहणार _____
 तालुका _____ जिल्हा सातारा लिहून देतो की, मी जिल्हा परिषद सेस सन २०२३-२४ चे योजने अंतर्गत _____
 _____ या सहीत्यासाठी अनुदानाचा लाभ मिळणेसाठी पंचायत समिती कडे मागणी केली आहे. योजने अंतर्गत माझी निवड झाल्यानंतर व साहित्य खरेदी करण्यासाठी पुर्वसंमती मिळाल्यानंतर सदर विहित मानकाच्या साहित्याची खरेदी विहित कालावधीत करणे व आवश्यक कागदपत्रे पंचायत समितीस सादर करणे माझेवर बंधनकारक आहे. त्यानुसार माझी अनुदानाची रक्कम अर्जात नमुद केलेल्या बँक खाती जमा करण्यात यावी. विहित कालावधीत साहित्य खरेदी केले नाही अथवा विहित कालावधीत कागदपत्रे सादर केली नाहीत तर माझी पुर्वसंमती रद्द होईल व सदर साहित्यासाठी अनुदान मिळणेचा माझा हक्क राहणार नाही.

दिनांक :-

अर्जदाराची सही/अंगठा

(कार्यालयीने भारावयाची माहिती)

पंचायत समितीचा दाखला

कृषि अधिकारी / विस्तार अधिकारी (कृषि) यांचा दारवला

अर्जदार श्री/श्रीमती ----- राहणार ----- यांनी सन २०२३-२४ च्या जिल्हा परिषद सेस योजनेतून अनुदानावरील ----- या बाबीची मागणी अर्ज केलेला असून अर्जाची नोंद नोंदवहीत घेण्यात आली आहे. संबंधित लाभार्थीने योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पुरता केली असून ती तपासली असून बरोबर असल्याची खात्री केली आहे. तसेच त्यांना सदर योजनेतून सदर बाबीचा यापुर्वी लाभ दिला नसल्याची खात्री गांवनिहाय मास्टर नोंदवहीवरून केली आहे. अर्जदारांनी सादर केलेली सर्व कागदपत्रे कोणत्याही तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यास दप्तरी उपलब्ध राहतील. अर्जदार सदरहू लाभ देणेसाठी पात्र आहेत.

कृषि अधिकारी / विस्तार अधिकारी (कृषि)

पंचायत समिती -----

गट विकास अधिकारी यांचा दारवला

अर्जदार श्री/श्रीमती ----- राहणार ----- यांनी सन २०२३-२४ च्या जिल्हा परिषद सेस योजनेतून अनुदानावरील उक्त बाबीची मागणी केलेली असून या कार्यालयाने संबंधिताचे सर्व कागदपत्रांची तपासणी करून अर्जदार लाभ देणेसाठी पात्र असल्याचे प्रमाणीत केलेले आहे. तरी वरील अर्जदारास सदरहू योजनेचा लाभ देण्यास व लाभार्थीची निवड करण्यास शिफारस आहे.

गट विकास अधिकारी,

पंचायत समिती -----

अर्ज दिनांक :-

सातारा जिल्हा परिषद, सातारा (कृषि विभाग)

जिल्हा परिषद सेस योजनांतर्गत साहित्याचे अनुदान बँक खाती जमा करणेचा अर्ज

सन २०२३-२४

प्रति,
गट विकास अधिकारी,
पंचायत समिती -----

विषय:- खरेदी केलेल्या साहित्याचे अनुदान बँक खात्यात जमा करणे बाबत.

संदर्भ:- आपले कडील पुर्वसंमती पत्र दिनांक / /२०२

उपरोक्त विषयान्वये सविनय सादर करतो की, जिल्हा परिषद सेस योजना सन २०२३-२४ अंतर्गत माझी निवड झाली असून मला खालील साहित्य खरेदी साठी संदर्भिय पत्रान्वये पुर्वसंमती मिळालेली आहे. सदर पुर्वसंमतीनुसार मी सदरचे साहित्य खरेदी केले असून सोबत खरेदीचे बिल व साहित्याच्या तपासणी अहवालाची प्रत सादर केली आहे. तरी सदर साहित्यासाठी जिल्हा परिषदेचे देय अनुदान माझे खालील बँक खाती जमा करणेस विनंती आहे.

अ) खरेदी साहित्याचा तपशिल

| | | | | |
|-----------------|---------------------------|-------------------------|-----------|------------------------|
| साहित्याचे नांव | विक्रेत्याचे नांव व पत्ता | बिल क्रमांक व दिनांक | खरेदी नंग | खरेदीची रक्कम रूपये |
|-----------------|---------------------------|-------------------------|-----------|------------------------|

| | | | | |
|--|--|--|--|--|
| | | | | |
|--|--|--|--|--|

ब) बँक खात्याचा तपशिल

| बँकेचे नांव | शाखा | खाते क्रमांक | आयएफएससी कोड |
|-------------|------|--------------|--------------|
| | | | |

(अर्जदाराची सही/अंगठा)

अर्जदाराचे नांव :- -----

गांव-

तालुका-

जिल्हा-सातारा

मोका तपासणीअहवाल

१. योजनेचे नांव :- -----

२. लाभार्थीचे नांव :- -----

३. पत्ता :- राहणार - तालुका - जिल्हा - सातारा

४. प्रवर्ग :- खुला / अ.जा./ अल्पभुधारक/ अत्यल्प भुधारक / महीला / अपंग

५. खरेदी केलेल्या औजाराचे/वस्तूचे नांव :- -----

६. औजार/वस्तूची उत्पादक कंपनी :- -----

७. औजार/वस्तूचा अनुक्रमांक(तपासणी):- -----

८. खरेदी साहित्य विहित मापदंडाचे आढळले :- होय / नाही

९. औजार/वस्तू खरेदीचे बिल क्रमांक व दिनांक :- क्र.----- दि. / /

१०. औजार/वस्तूची किंमत :- रुपये -----

११. औजार/वस्तू प्राप्त झाल्याचा दिनांक :- -----

१२. अधिकृत विक्रेत्याचे नांव :- -----

१३. विक्रेत्याचा पत्ता व संपर्क क्रमांक :- -----

१४. देय अनुदान रक्कम :- रुपये -----

प्रमाणीत करण्यात येते की, वरील अर्जदार यांनी उपरोक्त योजनेमधून खरेदी केलेल्या सदर साहित्याची मोका तपासणी मी दिनांक / / रोजी केली आहे. सदर तपासणीमध्ये संबंधित लाभार्थीने खरेदी केलेल्या साहित्याचे मापदंडाची व त्यांचे मागणी अर्जामध्ये व मंजूर पुर्वसंमती मध्ये नमुद केलेल्या मापदंडाची खातरजमा मी स्वतः केली असून खरेदी साहित्याचे मापदंड योग्य / अयोग्य असल्याचे आढळून आले. तरी संबंधित अर्जदार योजनेचे अनुदान मंजूर करण्यासाठी पात्र आहेत.

स्थळ :-

दिनांक :-

तपासणी अधिकाऱ्याचे नांव व पदनाम



सातारा जिल्हा परिषद, सातारा (कृषि विभाग)

नविन राष्ट्रीय बायोगेंस व खत व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत अनुदान मिळणेसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना

प्रति,

गट विकास अधिकारी,
पंचायत समिती -----

दिनांक :- / /

1. लाभधारकाचे संपुर्ण नाव :- -----
2. संपुर्ण पत्ता :- मु.----- पो.----- ता.----- जि.सातारा
3. संपर्क दूरध्वनी क्र. :-

| | | | | | | | | | |
|--|--|--|--|--|--|--|--|--|--|
| | | | | | | | | | |
|--|--|--|--|--|--|--|--|--|--|
4. लाभार्थीचा सामाजिक प्रवर्ग :- अ.जा. /अ.ज. / महिला/ इतर
5. लाभार्थीचा अधारकार्ड क्रमांक :-

| | | | | | | | | | |
|--|--|--|--|--|--|--|--|--|--|
| | | | | | | | | | |
|--|--|--|--|--|--|--|--|--|--|
6. लाभार्थीचे धारण क्षेत्र :- हेक्टर/आर ----- / भुमीहिन शेतमजूर
7. लिंग प्रकारानुसार लाभार्थी वर्गवारी :- महिला / पुरुष
8. लाभार्थीचे बँक खात्याचा तपशिल :- बँकेचे नांव : -----
शाखेचे नांव : -----

आयएफएससी कोड :- -----
 खाते क्रमांक :- -----
 9. लाभार्थी कडील पशुधन संख्या :- मोठी -----, लहान ----- एकूण -----
 10. कुटुंबातील सदस्य संख्या :- मोठी -----, लहान ----- एकूण -----
 11. उभारण्यात आलेल्या बायोगॅस संयंत्राचा तपशिल :-
 बायोगॅस संयंत्राचा प्रकार :- -----
 संयंत्राचे आकारमान :- -----
 टर्न कि वर्करचे नांव :- -----

 संयंत्रास शौचालय जोडले :- आहे / नाही
 संयंत्र उभारणीचा खर्च :- बायोगॅस संयंत्र खर्च रु.-----
 शौचालय खर्च रु.-----
 एकूण खर्च रुपये -----
 12. बायोगॅस संयंत्र उभारणीच्या खर्चाचा स्त्रोत :- स्वखर्चाने / बँक कर्ज प्रकरण
 13. कर्ज पुरवठा करणा-या वित्तीय संस्थेचे नांव :- -----
 कर्ज रक्कम रुपये :- -----

14. बायोगॅस संयंत्र कार्यान्वयीत झालेचा दिनांक :- / /
 मी श्री/श्रीमती ----- रा.----- ता.-----

जिल्हा सातारा प्रतिज्ञापुर्वक निवेदन करतो/करते की, वरील अर्जाच नमुद केलेली माहिती खरी असून नविन राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम सन 20 -20 अंतर्गत मला शासनाचे बायोगॅस संयंत्रासाठी रु.----- व शौचालय जोडणी साठी रुपये ----- असे एकूण रुपये ----- (अक्षरी रुपये -----)
 अनुदान मंजूर करण्यास विनंती आहे.

अर्जदाराची सही / अंगठा

(अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे :- मागणी अर्ज, शेतजमिनीचा 8/अ उतारा, पशुवैद्यकीय अधिकारी यांचा जनावरे उपलब्धतेचे प्रमाणपत्र, छोटे कुटुंब स्वयंघोषणापत्र, बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची छायाप्रत, आधारकार्ड छायाप्रत, बायोगॅस संयंत्राचा लाभार्थीसह फोटोग्राफ, काम पुर्णताचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला)

अगाऊ रस्टेम्प पावती

मी श्री/श्रीमती ----- रा.----- ता.----- जिल्हा सातारा आगाऊ रस्टेम्प पावती लिहून देतो/देते की, नविन राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम सन 2023-24 अंतर्गत शासनाचे बायोगॅस संयंत्रासाठी रु.----- व शौचालय जोडणी साठी रूपये ----- असे एकूण रूपये ----- (अक्षरी रूपये -----) अनुदान गट विकास अधिकारी, पंचायत समिती ----- यांचे शिफारशीव्वारे कृषि विकास अधिकारी, सातारा जिल्हा परिषद यांचे मार्फत मिळाले.

दिनांक :- / /

अर्जदाराची सही / अंगठा

कृषि अधिकारी / विस्तार अधिकारी (कृषि) यांचा दाखला

अर्जदार श्री/श्रीमती ----- रा.----- ता.----- जिल्हा सातारा यांनी नविन राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम सन 2023-24 अंतर्गत बायोगॅस संयंत्राची उभारणी केली असून सदर संयंत्राची मोका तपासणी मी दिनांक / / रोजी केली असून सदर संयंत्र पुर्ण क्षमतेने कार्यान्वीत झाल्याची तसेच संयंत्राचे बांधकाम / उभारणी तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याची खात्री करण्यात आली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थीने सर्व कागदपत्रांची पुर्तता केली असून ती तपासली व बरोबर असल्याची खात्री केली आहे तसेच सदर योजनेतून सदर लाभार्थीस यापुर्वी लाभ दिला नसल्याची खात्री केली आहे. अर्जदारांनी सादर केलेली सर्व कागदपत्रे कोणत्याही तपासणीसाठी/लेखा परिक्षणासाठी दप्तरी उपलब्ध आहेत. तरी संबंधित अर्जदार शासनाचे अनुदान मंजूर करण्यासाठी पात्र आहेत.

कृषि अधिकारी/ विस्तार अधिकारी (कृषि)
पंचायत समिती -----

गट विकास अधिकारी यांचे शिफारस पत्र

अर्जदार श्री/श्रीमती ----- रा.----- ता.----- जिल्हा सातारा यांनी नविन

राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम सन 2023-24 अंतर्गत शासकीय अनुदानाची मागणी केलेली असून या कार्यालया मार्फत संबंधित लाभार्थीचे सर्व कागदपत्रांची तपासणी केली आहे व सयंत्र कार्यान्वीत झालेची खात्री करण्यात आली आहे. सबब संबंधित अर्जदारास शासकीय अनुदान मंजूर करण्यास शिफारस आहे.

गट विकास अधिकारी
पंचायत समिती -----

सातारा जिल्हा परिषद, सातारा (कृषि विभाग)
योजने अंतर्गत अर्जासोबत जोडावयाच्या लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना

प्रतिज्ञापत्र

मी श्री./श्रीमती ----- श्री-----

----- यांचा/यांची मुलगा/मुलगी/पत्नी, वय ----- वर्ष, राहणार ----- तालुका ----- जिल्हा सातारा याद्वारे पुढीलप्रमाणे असे जाहीर करतो/ करते की,

- 1) मी ----- या योजनेच्या लाभासाठी माझा अर्ज दाखल केलेला आहे.
- 2) आज रोजी मला ----- (संख्या) इतकी हयात मुले आहेत. त्यापैकी दिनांक 28 मार्च, 2005 नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या -----
आहे. (असल्यास जन्मदिनांक नमूद करावा)
- 3) हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक असेल तर दिनांक 28 मार्च, 2006 व तदनंतर जन्माला आलेल्या मुलामुळे या योजनेच्या लाभासाठी मी अपात्र होईन याची मला जाणीव आहे.

ठिकाण:

दिनांक:

(अर्जदाराची सही)

ANNEXURE - XIV

COMPLETION CERTIFICATE OF BIOGAS PLANT UNDER THE NNBOMP

This is to certify that the NNBOMP Implementing State Nodal Department i.e. State Rural Development Department/KVIC/BDTC (as applicable) has set up a Biogas Plant of ----- cubic metre capacity (Cu.M./day) bearing the Unique Code No.----- and entered in the Master Register at Entry Serial No. ----- of the FY ----- with sanitary toilet attached/not attached ----- and ----- manure ----- pits ----- has been commissioned in all respect at & for the Biogas Beneficiary Name Shri/Smt ----- Panchayat ----- Ward No. ----- House No.----- Village ----- Post ----- Block ----- Taluka ----- District Satara State Maharashtra which has been constructed under the supervision of (Name of the Officer ----- and designation of the Officer -----) and the plant has been commissioned to the full satisfaction of the above mentioned beneficiary. We all undersigned certify that the biogas plant is working satisfactorily from the date / / and the CFA/Grant/Loan for this plant was received in the year 20----- through ----- (full name and address of the RD Deptt/KVIC/Bank/Agency). The Biogas Plants constructed is of Fixed Dome/Floating Gas holder/Bag Type Flexi Model of the approved models of MNRE named as ----- Model. The subsidy amount claimed for the biogas plant is Rs.----- being paid to the actual beneficiary upon acceptance of this C.C. by the Higher Authorities of the Main Programme Implementing Deptt./ KVIC or BDTC following the DBT route.

Date of Commissioning of Biogas Plant :

Date of Issuing completion certificate of Plant :

**Signature/TI of
Actual biogas plant Owner**

**Signature of the
PIA/TKW/RET/BM**

**Signature of the concerned
Officer of the SND/KVIC/PIA/**

BDTC etc authorized to sign
the C.C. with official seal

Signature of Two witnesses

1)(Neighbor of the beneficiary)

2)(Gram Panchayat member/Sarpanch)

Counter Signature with Official seal
of the Higher Level Officer of the
Rural Development Deptt./KVIC/
BDTC etc as applicable